

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना.
जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर
झालेल्या तरतूदी खर्च करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.क्रीओसी-२००७/प्र.क्र. ६६/का.१२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २६ सप्टेंबर, २००७.

- याचा : १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १०.०७/ प्र.क्र. २३९/२००७/अर्थसंकल्प-३ दि.
१० ऑगस्ट २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७
२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७ दि.
१४/९/२००७

शासन निर्णय : आदिवासी उपयोजना अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव जि. पुणे, व आर्णि तालुक्यातील सदोबा सावळी, जि.यवतमाळ येथे माध्यमिक रत्तरावरील पूर्व व्यवसाय शिक्षणाच्या सुविधेत वाढ करणे या योजने अंतर्गत शैक्षणिक वर्ष २००७-०८ पासून शासकीय तांत्रिक विद्यालय/केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली असून सदर विद्यालय / केंद्र सुरु करण्यासाठी लागणा-या इमारत बांधकामासाठी रु. ८६.९६ लक्ष (टक्केवारी खर्च यगळून) (अनावर्ती) इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव विधानमंडळाच्या जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदी वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले असून या योजनेची तरतूद अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे व यवतमाळ यांच्या अधिनरत्त ठेवण्यात आला आहे.

२ शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून बाब क्र. १८९ मध्ये नमुद केलेला एकूण रु. ८६.९६ लक्ष (अनावर्ती) इतका निधी आदिवासी उपयोजनातंगत आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव जि. पुणे व आर्णि तालुक्यातील सदोबा सावळी, जि.यवतमाळ या संस्थेच्या इमारत बांधकामासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा निधी खालील नमुद केलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यात यावा. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे व यवतमाळ यांना वितरित करण्यात आली आहे. कॅश फ्लो मधील तरतूदी या टक्केवारी खर्चासहित दर्शविण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष खर्च करतांना टक्केवारी खर्च यगळून खर्च करण्यात यावा.

योजनेचे नाव	सप्टे-०७	ऑक्टो-०७	नोव्हें-०७	दिसे-०९	जाने-०८	फेब्रु-०८	मार्च-०८
टिएसपी	-	-	रु.२५.०० लक्ष	रु.२५.०० लक्ष	रु.२५.०० लक्ष	रु.२५.०० लक्ष	--

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टि. ६ मुख्य लेखाशिर्ष : ४२०२ - शिक्षण, क्रिडा, कला व संरकृती यांवरील भाडवली खर्च- पंचवार्षिक योजनातर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना- राज्य योजनातर्गत योजना - ०२ - तंत्र शिक्षण -१०३ - तंत्रशाळा (००) (०२) माध्यमिक शालांत परिक्षा पूर्व तांत्रिक शिक्षणाचा विस्तार (४२०२ ०७५८) या लेखाशिर्षाखाली दर्शवावा. या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक सदर्भ क्र.४९६/२००७/व्यय-५ दि. २७.६.२००७ तसेच अनौपचारिक सदर्भ क्र. २५७ / ०७ / अर्थसंकल्प १७, दि. १२/७/२००७ अन्वये मिळालेल्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेताक क्रमांक २००७०९२६९९४४९२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(पि. रा. भोसले)
कार्यासन अधिकारी

प्रति,

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, अमरावती,

संचालक, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बाधकाम मंडळ, पुणे / यवतमाळ

जिल्हाधिकारी, पुणे, यवतमाळ.

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे, यवतमाळ.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, व पांडरकवडा

वित्त विभाग (व्यय-५ व अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६, व ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२